

THE LIBRARY



THE UNIVERSITY OF
BRITISH COLUMBIA

Okanagan.

1913.

Contrition.

O A!

~.~.~.~.~.~.
~.~.~.~.~.~.
~.~.~.~.~.~.
~.~.~.~.~.~.
~.~.~.~.~.~.

Spiritual Communion.

O ~.~.~.~.~.~.
O ~.~.~.~.~.~.
O ~.~.~.~.~.~.
O ~.~.~.~.~.~.
O ~.~.~.~.~.~.
~.~.~.~.~.~.~.
~.~.~.~.~.~.~.

-2-

Consecration.

O K. N. C. G. O. K.
K. N. C. G. O. K.
G. A. G. U. V. Q
Q. A. G. U. V. Q
Q. A. G. U. V. Q
Q. A. G. U. V. Q
G. A. G. U. V. Q
C. U. V. C. U. V.
C. U. V. C. U. V.
P. I. E. J. E. S. U. O. R
D. G. G. R. D. G. G. R. - 222
A. T. - 222

-3-

Before Communion.

Hymn.

୨୫ ପ୍ରତିକ୍ରିୟ

୧୦୮ +

୨୫ କାଳ

୨୨ କୁଳା-ଶବ୍ଦ

କୁଳା-ଶବ୍ଦ

୨୫ ପ୍ରତିକ୍ରିୟ.

୫ ପରା-ପରିକ୍ରମା

କାଳା-ଶବ୍ଦ

କାଳା-ଶବ୍ଦ

୩.୧ ପରା-ପରିକ୍ରମା

କାଳା-ଶବ୍ଦ

୧୦୮ ପରା-ପରିକ୍ରମା

୧୦୮ ପରା-ପରିକ୍ରମା

• ၁၀၂၃၇၇။

I. Faith.

— 5 —

ప్రాతిసూక్ష్మ
ప్రాతిసూక్ష్మ.

II. Humility.

ఎలుసుట్టు.

శ్రీనివాస.

ప్రాతిసూక్ష్మ.

శ్రీనివాస.

ప్రాతిసూక్ష్మ.

ప్రాతిసూక్ష్మ.

శ్రీనివాస.

ప్రాతిసూక్ష్మ.

III. Contrition.

ఎగుసుట్టు.

ప్రాతిసూక్ష్మ.

-6-

o t ! n . - g o) . . k
). n . - c - g -) . . k .
✓ - d - r - s - t - d -
d - b - g -) . . k - s -
e - g - c - z - g -) . . k

IV. Love.

e - c - n - c -) . . k - x -
o t ! q - e - b - l - g -) . . k .
q - e - b - l -) . . k - x -
e - n - g -) . . k - x -
q - b - g -) . . k - x -

V. Desire.

e - c - n - g - x -
o t ! n . - g -) . . k
g - o - c - g -) . . k

-7-

ବୁଦ୍ଧିରେ କାହା
ବୁଦ୍ଧିରେ କାହା
ବୁଦ୍ଧିରେ କାହା
ବୁଦ୍ଧିରେ କାହା

ବୁଦ୍ଧିରେ କାହା
ବୁଦ୍ଧିରେ କାହା
ବୁଦ୍ଧିରେ କାହା
ବୁଦ୍ଧିରେ କାହା

After Communion.

I. Adoration.

ବୁଦ୍ଧିରେ କାହା
ବୁଦ୍ଧିରେ କାହା
ବୁଦ୍ଧିରେ କାହା

ଶ୍ରୀମଦ୍ଭଗବତ
ପ୍ରକାଶନ
ପରିଚୟ
ପରିଚୟ

ପରିଚୟ
ପରିଚୟ
ପରିଚୟ
ପରିଚୟ

II. Love.

ପରିଚୟ
ପରିଚୟ
ପରିଚୟ
ପରିଚୟ

କାନ୍ତିର ପାଦମଣି
କାନ୍ତିର ପାଦମଣି
କାନ୍ତିର ପାଦମଣି

III. Thanks.

ଏ କେତେ କିମ୍ବା
ଓଟିଲିମ୍ବା କିମ୍ବା
କୁଣ୍ଡଳ କିମ୍ବା
କିମ୍ବା କିମ୍ବା
କିମ୍ବା କିମ୍ବା
କିମ୍ବା କିମ୍ବା
କିମ୍ବା କିମ୍ବା
କିମ୍ବା କିମ୍ବା

—10—
IV. Resolution.

•-ဗုဒ္ဓ။
၁၇၃၂။
၁၇၃၂။
၁၇၃၂။
၁၇၃၂။
၁၇၃၂။

V. For the Sinners.

•-ဗုဒ္ဓ။
၁၇၃၂။
၁၇၃၂။
၁၇၃၂။
၁၇၃၂။
၁၇၃၂။

၁၇၈၂-၂၀၁၀
၁၁၁၁

VI. For the Holy Souls.

କାନ୍ତିର ପଦମାଲା

- 12 -

Hymn.

Oct 10

Pater. o.s.s.

Ave. 28.

Gloria. 16

Easy Questions.

1. የ. እ. ቅ. ም. ስ. ሰ. ? =
አ, እ, ቅ, ም, ስ, ሰ.

2. የ. አ. ዘ. ዓ. ? = አ
አ, ዘ, ዓ.

3. የ. ዓ. ዘ. ? = ዓ
አ, ዘ, ዓ.

4. የ. ዓ. ዘ. ? = ዓ አ
አ, ዘ, ዓ.

5. የ. ዘ. ዓ. ? = ዘ
አ, ዘ, ዓ.

6. የ. ዘ. ዓ. ? =
አ, ዘ, ዓ.

7. የ. ዘ. ዓ. ? =
አ, ዘ, ዓ.

- 14 -

8. $\theta \cdot jn^? = h \cdot j$
 $jn \cdot$
9. $\theta \cdot jn \theta \cdot \theta^?$
 $h \cdot jn \theta \cdot \theta \cdot$
10. $\theta \cdot jn \theta \cdot$
 $j^? = h \cdot jn \theta \cdot \theta \cdot$
11. $\theta \cdot jn \cup \cup \theta \theta$
 $\cup \cdot \theta^? = h \cdot jn \cup \cup$
 $\theta \theta \cup \cdot \theta^?$
12. $\theta \cdot jn \cup \cup \theta$
 $\cup \cdot \theta^? = h \cdot jn \cup \cup \theta \theta$
 $\theta \theta \cup \cdot \theta^?$
13. $\theta \cdot jn \cup \cup \theta \theta \theta^?$
 $= h \cdot jn \cup \cup \theta \theta \theta \theta \theta \theta^?$
14. $\theta \cdot \beta \sigma h \theta \theta$
 $\theta \theta^? = \alpha h \alpha \beta \sigma \theta \theta$
 $\theta \theta \cdot$

15. የ-ሰ-ነ-ሸ-ሸ? = የ-ሰ-ነ-ሸ-ሸ?
16. የ ሰ-ዎ-ዎ-ና? = የ እ-ና ሰ-ዎ-ዎ-ና.
17. የ ዲ-ና-ዳ-ዳ? = የ እ-ና ዲ-ዳ-ዳ.
18. የ ቤ-ና-ት-ቤ-ና
ቤ-ና-ት-ቤ-ና = የ እ-ና ቤ-ና-ት-ቤ-ና
19. የ ደ-ና-ና-ና-ና
ና-ና-ና-ና-ና = የ እ-ና
• ስ-ና-ና-ና-ና-ና
20. የ ደ-ና-ና-ና-ና
ና-ና-ና-ና-ና = የ ስ-ና-ና-ና-ና
21. ይ-ና-ት-ቤ-ና? = → ይ-ና-ት-

22. ဒုဂ္ဂ. ၁၃၂၂။
- ၄၄၂။ ၁၃၂၂။
23. ၁၃၂၂ → ၄၄၂။
၁၃၂၂ = ၁၃၂၃; ၁၃၂၃, ၁၃၂၃.
24. ၁၃၂၃ → ၁၃၂၃
၁၃၂၃ → ၄၄၂။ ၁၃၂၃,
၁၃၂၃ → ၁၃၂၃။

25. ၁၃၂၃ → ၁၃၂၃
= ၁၃၂၃ ၁၃၂၃ ၁၃၂၃
၁၃၂၃, ၁၃၂၃ ၁၃၂၃
၁၃၂၃ ၁၃၂၃ ၁၃၂၃
၁၃၂၃.

26. ၁၃၂၃ → ၁၃၂၃
၁၃၂၃ → ၁၃၂၃။
27. ၁၃၂၃ → ၁၃၂၃။ ၁၃၂၃
၁၃၂၃ = ၁၃၂၃။

• { L, w 66 fm.

28. ~. - 8 ° } L, m

06.08.1952

$$0^{\rho} \circ \varphi_0^{\rho} = \varphi, \quad \forall i$$

• ४८० •

Digitized by srujanika@gmail.com

16:2. $\int \frac{dx}{x^2 - 2x + 2} =$

०८.५८.४२.४२.

• १०

30. ~-6.0% L, w

• 1st - 20. 15% ?

$$= \alpha^{\gamma_{1,2} - \beta_{0,0}} h_{1,2}$$

18-20. *Lysimachia*

31. $\text{H}_2\text{O} \rightarrow \text{H}_2$

१०-४५? = ८५८

ग्रन्थानुसार

32. $\sim \delta .0 \{ \alpha ? = \alpha$,
 $\sim \sim \sim \delta \{ \alpha \alpha$.
33. $\sim \sim \delta .0 \{ \alpha, \sim$
 $\sim \sim \sim \delta .0 \{ \alpha, \sim$
 $\sim \sim \sim \delta .0 \{ \alpha, \sim$
34. $\sim \sim \sim \delta .0 \{ \alpha$
 $\sim \sim \sim \delta .0 \{ \alpha$
 $\sim \sim \sim \delta .0 \{ \alpha$
 $\sim \sim \sim \delta .0 \{ \alpha$
35. $\sim \sim \sim \delta .0 \{ \alpha, \sim$
 $\sim \sim \sim \delta .0 \{ \alpha ? = \alpha$,
 $\sim \sim \sim \delta .0 \{ \alpha, \sim$
 $\sim \sim \sim \delta .0 \{ \alpha$
36. $\sim \sim \sim \delta .0 \{ \alpha, \sim$
 $\sim \sim \sim \delta .0 \{ \alpha ? = \alpha$

-19-

نَمَاءُ الْجَوْفِ تَرْكِيَّةٌ
رَأْسٌ سَرْجِيَّةٌ

37. \sim \sim \sim \sim \sim \sim
0 6 6 3 \swarrow \searrow \sim \sim \sim
 \sim \sim \sim \sim \sim \sim \sim

39. $\frac{3}{5} \times 10 = 6$

- 20 -

Other Questions.

40. କେବଳ କିମ୍ବା କିମ୍ବା ? =

କିମ୍ବା କିମ୍ବା → କିମ୍ବା.

41. କେବଳ କିମ୍ବା କିମ୍ବା ? =

{ କିମ୍ବା : = କିମ୍ବା, କିମ୍ବା କିମ୍ବା
କିମ୍ବା }

42. କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା ? =

= କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା, କିମ୍ବା
କିମ୍ବା କିମ୍ବା.

43. କିମ୍ବା କିମ୍ବା ? =

କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା

କିମ୍ବା.

44. କିମ୍ବା କିମ୍ବା ? =

କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା

= କିମ୍ବା, କିମ୍ବା, କିମ୍ବା

କିମ୍ବା କିମ୍ବା କିମ୍ବା

45. ♂ 2♂ 0.00 - 10.00
L 0.00 ✓? = ♂, ♂
· e., 5 ♂ 0.00 - 10.00 -
L 0.00 ✓?

46. ♂ 2♂ 0.00 ✓?
L 0.00 ✓? = ♂, ♂
· e., 5 ♂ 0.00 ✓?
✓?

47. ♂ 2 500 L 0.00
✓? = ♂, ♂ · e.,
5 500 L 0.00 ✓?

48. ♂ 2 0.00 L 0.00
✓? = ♂, ♂ · e., 5
0.00 L 0.00 ✓?

49. ♂ 2 0.00 10
L 0.00 ✓? =
♂, ♂ · e., 5 ♂ 10

2. - L. V. 765.

50. ♂ $\text{N} \text{N} \cdot \text{N} \cdot \text{N}$
 $\text{N} \text{N} \text{?} = \alpha \text{N} \text{N} \cdot \text{N}$

L. V. V. 766.

51. ♂ $\text{N} \text{N} \cdot \text{N} \cdot \text{N}$
 $\text{N} \text{N} \text{?} = \alpha \text{N} \text{N}$

L. V. V. 767.

52. ♂ $\text{N} \text{N} \cdot \text{N} \cdot \text{N}$
 $\text{N} \text{N} \text{?} = \alpha \text{N} \text{N}$

L. V. V. 768.

53. ♂ $\text{N} \text{N} \cdot \text{N} \cdot \text{N}$
 $\text{N} \text{N} \text{?} = \alpha \text{N} \text{N}$

L. V. V. 769.

54. ♂ $\text{N} \text{N} \cdot \text{N} \cdot \text{N}$
 $= \alpha \text{N} \text{N} \cdot \text{N} \text{N} \text{V} \text{L}$

55. ♂ $\text{N} \text{N} \cdot \text{N} \text{N} \text{V} \text{L}$
 $= \alpha \text{N} \text{N} \text{V} \text{L}$

56. σ , δ , ρ , ν
 $\zeta = \emptyset, \sigma, \delta, \rho, \nu$
 $\zeta:$

57. $\frac{d}{dx} \left(\frac{dy}{dx} \right) = y''$

58. *l. v. c. m. t.*
l. v. v. v. l. v. ? =
b. Q. .. b. b. r. L
.. v. v. v. l. v. r.

59. $\sim \sim \sim$ 60.
60. $\sim \sim \sim$ 61.
 $= 6 \cdot 0 \sim \sim \sim$
60. $\sim \sim \sim$ 61.

60. *Yerligrund*
Yerligrund = *Yerligrund*
• *Yerligrund* = *Yerligrund*
• *Yerligrund* = *Yerligrund*

61. የዕለታዊ አገልግሎት
ቻቕርም? = ስ. ተ. ገብረመስቀል
ለ, ተ, ተ. ዓ. ደንብ ተ
ቻቕርዝ መ/ሮ.

62. የዕለታዊ አገልግሎት
ቻቕርዝ? = ደ, ገብ

63. $\sigma_1 \sigma_2 \sigma_3 \sigma_4 \sigma_5 \sigma_6 \sigma_7 =$
 $\sigma_7 \sigma_6 \sigma_5 \sigma_4 \sigma_3 \sigma_2 \sigma_1 = \sigma_1 \sigma_2 \sigma_3 \sigma_4 \sigma_5 \sigma_6 \sigma_7$

64. 22°. 4-200?

= 20 ~ - c . o { } s z , 20 ~
65. 68. 68. 68.
65. 65. 65. 65.
65. 65. 65. 65.
65. 65. 65. 65.
65. 65. 65. 65.

66. 66. 66. 66.
66. 66. 66. 66.
66. 66. 66. 66.
66. 66. 66. 66.

67. 67. 67. 67.
67. 67. 67. 67.
67. 67. 67. 67.
67. 67. 67. 67.

68. 68. 68. 68.
68. 68. 68. 68.

- 26 -

मेवरूः अ, अन्नम
दोषाद्युमित्र
मेवरूः.

70. የዕለታዊ-ቤት
= የዕለታዊ-ቤት

72.02092926

-27-

ՀԱՅՈՒԹԵՎԻ՞Ն = 10, 6"

ՀԱՅՈՒԹԵՎԻ ՏԾԲԱՀ
ՎԱՐԵՎԻ.

73. ԾՐԸ ՏԳԼԻ ԾՐԸ

ՎԱՐԵՎԻ ՏԾԲԱՀ ՎԱՐԵՎԻ

ՄԱԿՐԻ՞Ն = 0, 6" ՀԱՅ

ՀԱՅՈՒԹԵՎԻ ՏԾԲԱՀ
ՏԾԲԱՀ ՎԱՐԵՎԻ

0 2 0 . 0 - 6 ")

0 - 1 5 6 ") 0 {

0 - 1 5 6 ") 0 {

0 - 1 5 6 ") 0 {

0 . 2 5 " // +
3 2 4 ") 0 {

Great Truths.

କଥା କଥା କଥା କଥା କଥା
କଥା କଥା କଥା କଥା କଥା
କଥା କଥା କଥା କଥା କଥା

26 Feb - 1,

26 86 P. ~ L,

26 March

၁၃၆
မြန်မာရို့အစား၊
၁၇၇
၁၀၈။၅၀၀။၂၁၂။

၁၀၉။၄၈၇။၇၇၇။
၁၀၉။၄၈၇။၇၇၇။
၁၀၉။၄၈၇။၇၇၇။
၁၀၉။၄၈၇။၇၇၇။
၁၀၉။၄၈၇။၇၇၇။
၁၀၉။၄၈၇။၇၇၇။
၁၀၉။၄၈၇။၇၇၇။
၁၀၉။၄၈၇။၇၇၇။
၁၀၉။၄၈၇။၇၇၇။

၁၀၉။၄၈၇။၇၇၇။
၁၀၉။၄၈၇။၇၇၇။

ନାମରେ ଦେଖିଲା;

କୁଟିଲା ପାତାକ,

କୁଟିଲା ପାତାକ,

କୁଟିଲା ପାତାକ.

—

ଦା-ଗ୍ରହି

କୁଟିଲା ଦା;

ଦା-କୁଟିଲା କୁଟିଲା,

କୁଟିଲା ଦା;

ଦା-କୁଟିଲା କୁଟିଲା,

କୁଟିଲା ଦା;

କୁଟିଲା କୁଟିଲା,

କୁଟିଲା କୁଟିଲା.

—

ଦା-କୁ-ଟି-ଲା କୁଟିଲା,

କୁଟିଲା ଦା;

ଦା-କୁ-ଟି-ଲା-କୁଟିଲା

କାଳେ
କାଳେ
କାଳେ
କାଳେ

କାଳେ
କାଳେ
କାଳେ
କାଳେ
କାଳେ
କାଳେ

କାଳେ
କାଳେ
କାଳେ
କାଳେ

ଓ. ১০. ক্ষেত্ৰ পুরুষ
বৰ্ণনা কৰিব
১০. ১০. ক্ষেত্ৰ পুরুষ
ও. ১০. ক্ষেত্ৰ পুরুষ

১০. ক্ষেত্ৰ পুরুষ
ক্ষেত্ৰ পুরুষ
ক্ষেত্ৰ পুরুষ
ক্ষেত্ৰ পুরুষ
ক্ষেত্ৰ পুরুষ
ক্ষেত্ৰ পুরুষ
ক্ষেত্ৰ পুরুষ

ক্ষেত্ৰ
ক্ষেত্ৰ
ক্ষেত্ৰ

ନୂତ୍ର ପାଦ କାହିଁ
ମେଳି - ୮
ମୁଖ ମାନ୍ଦିଲି ଧର,
ମୁଖିନ ପାତାଙ୍ଗି
ମୁଖୀରେ - ୯,
ମୁଖିରେ ମୁଖୀର,
ମୁଖିରେ ମୁଖୀର
ମୁଖିରେ ମୁଖୀର.
ମୁଖିରେ ?
ମୁଖିର, ମୁଖିର - ୧,
ମୁଖିର ମୁଖିର - ୧,
ମୁଖିର ମୁଖିର - ୧;
ମୁଖିର ମୁଖିର;
ମୁଖିର ମୁଖିର;
ମୁଖିର ମୁଖିର.
ମୁଖିର ମୁଖିର
ମୁଖିର.

నోన్నతి
నోధుర్తి త
సుకూన న్నతి
సుబ్బన్నతి
సుబ్బన
సుబ్బన్నతి సుబ్బ
—
నోదులు
ఎడ్డు
ఎడ్డు న్నతి
ఎడ్డు న్నతి
ఎడ్డు న్నతి
ఎడ్డు న్నతి
ఎడ్డు న్నతి
ఎడ్డు న్నతి

-35-

ଦ୍ୟୁମ୍ନ ଉତ୍ତର,
ଦ୍ୟୁମ୍ନ ଉତ୍ତର,
ଦ୍ୟୁମ୍ନ ଉତ୍ତର.

•କୁରୁ -କୁରୁ -
କୁରୁ -କୁରୁ -

କୁରୁ ?

କୁରୁ , କୁରୁ -
କୁରୁ , କୁରୁ -

କୁରୁ - କୁରୁ -

କୁରୁ - କୁରୁ -

କୁରୁ - 1.9 ?

କୁରୁ - 1.9

କୁରୁ - 1.9

କୁରୁ - 1.9 .

କୁରୁ - 1.9 .

-36-

నుండి నుండి
నుండి నుండి.

నుండి నుండి?
నుండి నుండి
నుండి నుండి
నుండి నుండి నుండి
నుండి నుండి నుండి
నుండి నుండి నుండి
నుండి నుండి నుండి
నుండి నుండి నుండి
నుండి నుండి నుండి

నుండి నుండి నుండి
నుండి నుండి నుండి
నుండి నుండి నుండి
నుండి నుండి నుండి

၁။ လျှော့ချိန် ၂။ မြတ်
၃။ မြတ် ၄။ မြတ်
၅။ မြတ် ၆။ မြတ်

၇။

၈။ လျှော့ချိန် ၉။ မြတ်
၁၀။ မြတ် ၁၁။ မြတ် ၁၂။ မြတ်
၁၃။ မြတ် ၁၄။ မြတ် ၁၅။ မြတ်
၁၆။ မြတ် ၁၇။ မြတ် ?

၁၈။ မြတ် ၁၉။ မြတ်
၂၀။ မြတ် ၂၁။ မြတ်

స్తు... క న
కృష్ణా... దాం
శ్రవణాపరిప్రథ
భ్రమించి...
అమిత్యి-న
స్తు... త్వా: "భ్రమించి"
స్తు... "త ర".

భ్రమించాం
శ్రవణాపాం
అమిత్యి-చా
భ్రమించాం
శ్రవణాపాం
అమిత్యి-చా
భ్రమించాం
శ్రవణాపాం
అమిత్యి-చా

ఏ - ఏ - ०) ० ५ .
ఏ - ० ० ०) ० ५ ;
ఏ ०) ० ५ ० బ్రహ్మ -
ఏ ३ - పత్రి - १ २ .
ఏ ०) ० ५ ० లు వ్రా -
ఎ పల్ లు - १ १ .

—
ఏ - ఏ - ०) ० ५ .
ఏ - ० ० ०) ० ५ .
ఏ - ఏ - ०) ० ५ .
ఏ - ఏ - ०) ० ५ .
ఏ - ఏ - ०) ० ५ .
ఏ - ఏ - ०) ० ५ .
ఏ - ఏ - ०) ० ५ ?
ఏ - ఏ - ०) ० ५ ?
ఏ - ఏ - ०) ० ५ ,

၁၀။ ၂၀။ ၃၀။ ၄၀။ ၅၀။ ၆၀။ ၇၀။ ၈၀။ ၉၀။

.. నిథి దుర్గా
... రాజు వింగ
ఎన్న వింగ:
బెన్న వింగ:
... దుర్గా

ం న శ న య
ం న శ న య
ం న శ న య
ం న శ న య
ం న శ న య

మ ల వ శ శ న య
మ ల వ శ శ న య
మ ల వ శ శ న య
మ ల వ శ శ న య
మ ల వ శ శ న య
—
మ ల వ శ శ న య
—

ఎ న శ న య
ఎ న శ న య
ఎ న శ న య
ఎ న శ న య

- 42 -

၁၀ ၂၇:
၁၆၅ ၈၀၇
၁၆၅ ၈၁၇

၁၃၂ ၇၇-၇
၁၂၁ ၁၀၄ ၁၉၁ ၁၇၁:
၁၇၁ ၁၇၁
၁၇၁ ၁၇၁
၁၇၁ ၁၇၁

၁၇၁ ၁၇၁ ၁၇၁
၁၇၁ ၁၇၁ ၁၇၁:
၁၇၁ ၁၇၁ ၁၇၁
၁၇၁ ၁၇၁ ၁၇၁

-43-

సా ~ వ్రి నొ ధ

సా ... ద్వా ర్మ ర్మ:

సో గు రొ ర్మ

ప్ర. ఓ లు గ

సును క్రిత. న్య.

త. - న్య. థ లు గ

న్య. కు క. స్తు న్య. శ?

అ - త్త.

శో లు - న్య. థ లు గ

... వ్రు గ. కు ~

.. ల. - త. లు

మ. ల. - న్య. శ.

.. క్ర. లు లు ?

ଶ. - ମୁହ. । କୁଳ
ର. - ମୁହ. । କୁଳ
କ. - ମୁହ. । କୁଳ

ର. - ମୁହ. । କୁଳ
କ. - ମୁହ. । କୁଳ
କ. - ମୁହ. । କୁଳ
ର. - ମୁହ. । କୁଳ
କ. - ମୁହ. । କୁଳ

କୁଳ - ମୁହ. ।
କୁଳ - ମୁହ. ।
କୁଳ - ମୁହ. ।
କୁଳ - ମୁହ. ।

ଥେବୁର୍ବେଳି
କାହାରେ ପାଇଲା
କାହାରେ ପାଇଲା

କାହାରେ ପାଇଲା
କାହାରେ ପାଇଲା

କାହାରେ ପାଇଲା
କାହାରେ ପାଇଲା

କାହାରେ ପାଇଲା
କାହାରେ ପାଇଲା

-46-

କାନ୍ତିର ପାଦ

କାନ୍ତିର ପାଦ

କାନ୍ତିର ପାଦ

—

କାନ୍ତିର ପାଦ

- 47 -

ରୂପିନ୍ଦ୍ରଜୀ
ଶାକଶାକି

—

ଦେବତା
ଦେବତା:
ଦେବତା
ଦେବତା
ଦେବତା
ଦେବତା:
ଦେବତା:
ଦେବତା:
ଦେବତା:
ଦେବତା:
ଦେବତା:
ଦେବତା:
ଦେବତା:

$\alpha \sigma_j$

ଏହି ନେଟ୍-ବ୍ୟାନ୍‌
କୋମ୍ପାର୍ଟମେଣ୍ଟ
କୋମ୍ପାର୍ଟମେଣ୍ଟ
କୋମ୍ପାର୍ଟମେଣ୍ଟ
କୋମ୍ପାର୍ଟମେଣ୍ଟ
କୋମ୍ପାର୍ଟମେଣ୍ଟ

၁၆၀၈၂။

- 49 -

థ - యి
ముక్కులు వున్న
ముక్కులు
ముక్కులు

ముక్కులు
ముక్కులు
ముక్కులు
ముక్కులు

ముక్కులు
ముక్కులు
ముక్కులు
ముక్కులు
ముక్కులు

→ သ. ရ. → သ. သ. သ.

~ ပ. ပ. ပ.

→ သ. ရ. သ. သ.

၂. ၂. ၁) အ. သ.

သ. သ. သ. :

“ သ. သ. သ. သ. သ. ”

၁. ၁. ၁. ၁. ၁.

၇. ၇. ၇. ၇. ၇.

၄. ၄. ၄. ၄. ၄.

→ သ. ရ. ၃၆

၁၁ ၁၁ ၁၁ ၁၁ ၁၁

“ သ. သ. သ. သ. သ. ”

“ ၁၁ ၁၁ ၁၁ ၁၁ ၁၁ ”

၁၀ ၁၀ ၁၀ ၁၀ ၁၀ ?

-51-

ଦେଖିବା
କାହାରେ କାହାରେ
କାହାରେ କାହାରେ
କାହାରେ କାହାରେ
କାହାରେ କାହାରେ
କାହାରେ କାହାରେ
କାହାରେ କାହାରେ

କାହାରେ କାହାରେ
କାହାରେ କାହାରେ
କାହାରେ କାହାରେ
କାହାରେ କାହାରେ
କାହାରେ କାହାରେ
କାହାରେ କାହାରେ
କାହାରେ କାହାରେ

-52-
Pater.

-53-

Ave.

Durgha, Kerees,
Looq;
Qasim - Isha - Gey,
Ode - Ode - Ode!
Qasim, Kerees,
Ghulam - Ghulam - Ghulam,
Ghulam - Ghulam - Ghulam:
.....

Credo.

Qasim, Kerees,
Kerees, Kerees;
Qasim, Kerees,
Kerees, Kerees;
Qasim, Kerees,
Kerees, Kerees;

Confiteor.

ବ୍ୟାପିକୁ ହାତ
କରନ୍ତୁ, ଯେତେକୁ
ବ୍ୟାପିକୁ, ଚାରିତ୍ର, *,
ଶ୍ଵରୀମଧ୍ୟ, ଯେତେକୁ
ଦୂରାଦୂରା, ଯେତେକୁ,
ଥୋରାଦୂରା, ଯେତେକୁ
ଥୋରାଦୂରା, ଯେତେକୁ
ଦୂରାଦୂରା, ଯେତେକୁ
ବ୍ୟାପିକୁ, ଚାରିତ୍ର, *,
ଶ୍ଵରୀମଧ୍ୟ, ଯେତେକୁ
ଦୂରାଦୂରା, ଯେତେକୁ,
ଦୂରାଦୂରା.

Ten Commandments.

ଅଦ୍ୟାତ୍ମକ ଦେଖନ୍ତୁ
ଅଦ୍ୟାତ୍ମକ ଦେଖନ୍ତୁ:

Six Precepts.

၃၁၈။ မြန်မာ ရွှေပိုင် အမျိုးအစား ၁၀၀၀၁။

act of Faith.

၁၂၃၄ = ၁၂၃၄
၁၂၃၄ + ၁၂၃၄ =
၁၂၃၄ - ၁၂၃၄ =
၁၂၃၄ × ၁၂၃၄ =

Act of Hope.

وَلِلْمُهَاجِرِينَ
أَنْ يَسْأَلُوا إِنَّمَا
الْمُنْذَرُ فِي الْمُنْذَرِ
إِنَّمَا يُنذَرُ
بِمَا كَانُوا
يَعْمَلُونَ

Act of Love.

ప్రార్థన = ఓ ధ
మతః ముక్కులు
మిస్తులు = మిస్తులు
మిస్తులు = మిస్తులు

Act of Contrition.

- 59 -

Capital Sins. my -

Ex. . .) Ang: v. Q.,
xgrd, -Lg, V.S.P., A.Z.,
-V.B.M., -Z.S.,

—
Seven Sacraments:

T. C. L. my v. H.:
L, v. K. L. v. O., P. e.,
v. K. L. v. O., q., v. G. o..

—
Sub tuum

—

- 60 -
Gospel texts.

I. Annunciation.

၁၆၂၈ မြန်မာ ၁၇၀၀
၁၇၀၀ မြန်မာ ၁၇၀၀
၁၇၀၀ မြန်မာ ၁၇၀၀
၁၇၀၀ မြန်မာ ၁၇၀၀

-61-

సథ్ర - ఈ:
= లోగు .. డా .. ను గొ
.. వెళ్లి .. వుకు? :
సథ్ర - ను:
= లు - స్క్రూ ను బుని ..
లు, ఫు కు ప్రాణి లు ..
ఫు: మిస్టర్ లు ..
టు .. లు ప్రాణి .. ఎల్ల
ము .. వు, వెళ్లి
వుకు, .. వుకు
వుకు; .. వుకు
.. వుకు: హాపి .. వుకు.
సిథ్ర ఈ:
= ఎగ్గు .. లు గు .. గు ..
లు: .. ఎగ్గు .. లు .. వు ..
ఎగ్గు ..
సిథ్ర - ను.

11. Visitation.

ତେବେ କାହିଁଏବେ କାହିଁଏବେ
କାହିଁଏବେ କାହିଁଏବେ କାହିଁଏବେ
କାହିଁଏବେ କାହିଁଏବେ କାହିଁଏବେ

II. Nativity.

ၬ၁။ ၂၇။ ၁၇။ ၁၆။ ၁၅။ ၁၄။ ၁၃။ ၁၂။ ၁၁။ ၁၀။ ၉။ ၈။ ၇။ ၆။ ၅။ ၄။ ၃။ ၂။ ၁။

H2

PNT 2066

7 398

1913